

2nd June 2025

| | |
|---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| To, Manager - Department of Corporate Services BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001 Scrip Code: 523694 | To, The Manager - Listing Department, The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, Block G, Bandra - Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 Symbol: APCOTEXIND |
|---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|

Sub: Newspaper Advertisement of Corrigendum to the Notice of Annual General Meeting of Apcotex Industries Limited dated 1st June 2025.

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, please find enclosed a copy of the Corrigendum to the Notice of Annual General Meeting of Apcotex Industries Limited dated 1st June 2025, as published in the newspaper Mumbai Lakshdeep (Marathi).

We request you to kindly take the above information on records.

Thanking You

For Apcotex Industries Limited

Drigesh Mittal
Head - Company Secretary & Legal

REGISTERED OFFICE

C-403/404, 4th Level, Wing C,
Tower 1, Seawoods Grand Central,
Sector 40, Navi Mumbai-400706
Maharashtra, India
T : +91-22-62060800

CORPORATE OFFICE

NKM International House,
178, Backbay Reclamation,
Babubhai M. Chinai Marg,
Mumbai-400020, Maharashtra, India
T : +91-22-35406092

TALOJA FACTORY

Plot No. 3/1,
MIDC Industrial Area, Talaja,
Dist. Raigad-410208
Maharashtra, India
T : +91-22-71403500

अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये अत्याधुनिक अग्निशमन वाहने उपलब्ध करून देणार - पालकमंत्री

सोलापूर, दि. १: राज्य शासन व प्रशासन हे कारखानदार, कामगार तसेच उद्योगाच्या विकासासाठी नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये नुकतीच झालेली दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी एमआयडीसीमध्ये रस्ते, पाणी, वीज या सुविधा बरोबरच अत्याधुनिक अग्निशमक वाहने लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

सोलापूर, दि. १: राज्य शासन व प्रशासन हे कारखानदार, कामगार तसेच उद्योगाच्या विकासासाठी नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये नुकतीच झालेली दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी एमआयडीसीमध्ये रस्ते, पाणी, वीज या सुविधा बरोबरच अत्याधुनिक अग्निशमक वाहने लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

संचालक मनीष भिष्णूपूरकर, कार्यकारी अभियंता तपन डंके, स्मार्ट सिटी चे तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे, चखुड विभागीय अधिकारी शिवाजी राठोड, अग्निशमन अधिकारी दिनेश अंबरे, महापालिकेचे अग्निशमक अधिकारी राकेश साळुंखे, श्रीमती रोहिणी तडवळकर, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, पेट्रपंचा गडडम अध्यक्ष सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघ अध्यक्ष पॅन्टपा गड्डम, मल्लिकार्जुन कमटम, अंबादास बिगी, नारायण आडकी आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की, एमआयडीसी मध्ये रस्ते लहान असल्याचे निर्देशनास आलेले आहे, त्यावर काही ठिकाणी अतिक्रमणे झालेले असून ती अतिक्रमणे काढून टाकणं, रस्ते रूंदीकरण करणे तसेच या ठिकाणी पाच लाख लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. महापालिकेला अत्याधुनिक अग्निशमन वाहने घेण्यासाठी आवश्यक तेवढा निधी

महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित अक्कलकोट एमआयडीसी मध्ये नुकत्याच घडलेल्या दुर्घटने संदर्भात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी आमदार देवेन्द्र कोठे, महापालिका आयुक्त सचिन सदीप कारजे, उपायुक्त आशिष लोकरे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अग्निशमन नगर रचना

उपलब्ध करण्यात येईल. शासन व प्रशासन उद्योग वाढीबरोबरच उद्योग व तेथे काम करणारे कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रयत्न करतच आहे परंतु या भागातील कारखानदारांनी ही तेवढे सहकार्य देणे आवश्यक असून नियमानुसार सर्व सुविधा कारखान्यात उपलब्ध ठेवणे ही आवश्यक असल्याचे त्यांनी सुचित केले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महापालिका, अग्निशमन दल, पोलीस विभाग तसेच संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेच्या अनुषंगाने सविस्तर अहवाल पुढील आठ दिवसात द्यावा. हा वॉल प्राप्त झाल्यानंतर दुर्घटनेचे कारण समोर येतील तसेच आणू विझवताना आलेल्या अडचणी तसेच वॉटर फीडिंग ची व्यवस्था व अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत या दृष्टीने पुढील काळात काटेकोरपणे नियोजन करणे शक्य होणार असल्याची माहिती पालकमंत्री श्रीगोरे यांनी दिली.

सोलापूर महामार्गाची आठव महिन्यांत दुरावस्था

पुणे, दि. १: कोटवधडी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेला पुणे-सोलापूर महामार्ग सध्या त्रिकठिकाणी उखडला आहे. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. काम झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यांतच रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, खडी पसरली आहे. यामुळे अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांच्या हलगर्जीपणांमुळे कोटवधडी रुपये पाण्यात गेल्याचा आरोप करीत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

रवी दर्शन सोसायटी ते मांजरी फार्मपुढे फुरसुंगी फाटा दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावर डांबरीकरण करण्यात आले. पूर्वीचा रस्ता सुस्थितीत असतानाही त्यावर दुरुस्तीचे (नूतनीकरण) काम करण्यात आले होते. यासाठी कोटवधडी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र अवघ्या आठ महिन्यांतच या रस्त्याची दुरवस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे हा रस्ता पुरता उखडला गेला आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेला कोटवधडी रुपयांचा खर्च पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

PUBLIC NOTICE
Larsen and Toubro Limited, Folio No. 06203124, 225 Equity shares Rs 2/-, Certificate No. 51305, 220492, 343790, 442761, 1341644 Distinctive Number(s) 2406126-2406150, 141605764-141605788, 576390961-576391010, 618390253-618390302, 1393226552-1393226626 respectively standing in the name of Arun Gajaria and Bharat Lalikumar Gajaria as / have been lost and the undersigned has / have applied to the Company for the issue of duplicate of the said share certificate(s). Any person having any objection to Larsen and Toubro Ltd. issuing duplicate of the said share certificate(s) should lodge such objection with the Company at its Registered Office at L & T House, Ballard Estate, Narotam Morarjee Marg, Mumbai, Maharashtra, 400001 within one month from this date. Otherwise the Company will proceed to issue the duplicate Share Certificates

Sd/-
Arun Gajaria
Date: 02-06-2025

सर्वजनिक सूचना
सर्वसामान्य जनतेला कळविण्यात येत आहे की, माझ्या ग्राहकाचे वडील स्व. श्री. कर्मचंद टोपेंवास रुपानी आणि माझे ग्राहक श्री. गुलराज कर्मचंद रुपानी हे दोघे मिळून खालील मालमत्तेचे संयुक्त ग्राहक होते. फ्लॉट क्र. ७, इमारत क्र. १५, बी-बिल्डिंग, तिसरा मजला, चेंबूर नवजीवन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई - ४०००७४. या सविकेचे क्षेत्रफळ ६३८ चौ.फुट गालिचा क्षेत्र आहे.ते या सविकेचे संयुक्तपणे खालील प्रमाणे असेल: प्रत्येक ५०/- रुपये किंमतीचे ५ जुने शेअर्स, ज्यांचे अनुक्रमांक २०४८ ते २०५० (दोन्ही क्रमांकांसह), जुने शेअर सर्टिफिकेट क्रमांक ५५०, दिनांक १८.०१.१९९४ अन्वये. तसेच, समाजाच्या नव्या व्यवस्थेनुसार प्रत्येकी ५०/- रुपये किंमतीचे १० नवे पूर्णपणे भरलेले शेअर्स, ज्यांचे अनुक्रमांक २३५१ ते २३६० (दोन्ही क्रमांकांसह), नवीन शेअर सर्टिफिकेट क्रमांक २३५, दिनांक २७.१२.२०१६ अन्वये. डी माहिती सर्व संबंधित पक्षांच्या माहितीसाठी दिली जात आहे.

माझ्या ग्राहकाचे वडील स्व. श्री. कर्मचंद टोपेंवास रुपानी यांचे निधन दिनांक २०.०४.२००३ रोजी झाले असून, त्यांच्या पत्नी स्व. श्रीमती राणी कर्मचंद रुपानी यांचेही निधन १७.०२.१९८६ रोजी मुंबई येथे वारसाविना झाले. त्यांनी मागे फक्त दोन पुत्र माझे ग्राहक श्री. गुलराज कर्मचंद रुपानी आणि त्यांचे भाऊ श्री. महेंद्र कर्मचंद रुपानी हाच एकमेव कायदेशीर वारसादात ठरलेला असून, स्व. श्री. कर्मचंद टोपेंवास रुपानी यांचे याखेरीज इतर कोणतेही कायदेशीर वारसादार नाहीत. माझ्या ग्राहकांचे बंधू श्री. महेंद्र कर्मचंद रुपानी यांनी सध्या फ्लॉटवरील यांचा हक्क, हिस्सा व मालकी हक्क श्री. गुलराज कर्मचंद रुपानी (माझ्या ग्राहक) यांच्यासाठी सोपवण्यास संमती दिली आहे.

वरिल नुसत फ्लॉट व शेअर्स संदर्भात कोणत्याही व्यक्तीस विक्री, अलखबदल, तारण, भाग, भेट, ट्रस्ट, देवघरात, मालकी, भाडेकरार, भाडेदार, पचना, ताबा, कर्जहक्क किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात कोणताही दावा, हक्क, स्वत्व असल्यास, त्यांनी तो दावा या नोटीसच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खाली सही करणाऱ्या व्यक्तीस किंवा संबंधित सोसायटी चेंबूर नवजीवन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., ३४, आर.सी. मार्ग, महुळ रोड, चेंबूर, मुंबई-४०००७४ यांना कळवावा.अन्वयात, तो कोणताही दावा अस्तित्वात नाही, त्या व्यक्तीने तो दावा नाकारलेला/त्यालेला/सोडलेला आहे असे गृहीत धरण्यात येईल, आणि त्यानंतर माझे ग्राहक वरील फ्लॉटचे मालकी हक्क संबंधित सोसायटीच्या नावी व शेअर सर्टिफिकेटवर त्यांच्या स्वतःच्या नावावर हस्तांतरित करण्याची कार्यवाही करतील.

मुंबई, दिनांक 02/06/2025.

सही/-
टी/१०८/७, इमॅल्लेस हॉस्पिटल रोड, चेंबूर कॉलनी, चेंबूर, मुंबई-४०००७४.

अॅड. मोहिनी टी. कुंदनानी

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI (SPECIAL BENCH)
R. A. E. SUNDI NO. 70 OF 2024
1. Smt. Fotodevi Umashankar Yadav, Aged about 56 years, Occ.: Housewife, Adult, Mumbai Inhabitant, residing at Room No. 003/8, Green Village Complex, Masachapada Road, Kashi Mira Road, (Plaintiff), Dist: Thane -401 107, Through Power of Attorney held by Mr. Chintan Umashankar Yadav ... (Respondent) Versus
1. Mr. Shivshankar Singh, (Full name not known) Age & Occupation: Not Known, 2. Mr. Dinesh T. Jaiswal, (Full name not known) Age & Occupation: Not Known, Adult, both Mumbai Inhabitant, residing at B-1602, Maple Heights, Shivaji Nagar, Kurar Village, Malad (East), Mumbai-400 097. 3. Mr. Mukesh Singh, (Full name not known) Age & Occupation: Not Known, Adult, Mumbai Inhabitant, Occupying at Shop No. 3, Ramapati Shivdular Yadav Chawl, Adarsh Nagar, Kurar Village, Malad (East), Mumbai-400 097. ...Defendants To.
The Defendant No. 1 above named. Whereas the Plaintiffs above named has instituted the suit against the Defendants, praying therein that the defendants be ordered and decreed to quit, vacate and hand-over the vacant and peaceful possession of the suit premises i.e. Shop no. 3, admeasuring 10'x 15' situated on the land bearing Survey No. 23 (pt), CTS No. 355 (pt), Hissa No. 1 of Village: Kurar, Taluka: Borivli, M.S.D lying and being in the area known as Ramapati Shivdular Yadav Chawl, Kurar Village, Adarsh Nagar, Malad (East), Mumbai - 400 097 and the same is bounded On the East side: Shop No. 2 tenant of the plaintiff. On the north side : Sanabana Chawl. On the West side: Shop No. 4 tenant of the plaintiff and On the South Side : 20 Feet Road to the plaintiffs and for such other and further reliefs.

You are hereby summoned to appear before the Hon'ble Judge Presiding in Court Room No. 37, 7th Floor, Court of Small Causes, Anant Kanekar Marg, Bhaskar Building, Bandra (East), Mumbai - 400 051 in person or by a Pleader duly instructed and able to answer all material questions relating to suit or who shall be accompanied by some person able to answer all such questions on 30th June, 2025 at 11.00 A. M. in the Morning, to answer the claim; and as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit, you must be prepared to produce on that day all the witnesses upon whose Evidence and all the documents upon which you intend to rely in support of your defence. Take notice that, in default of your appearance of the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence and also take notice that in default of your filing an address for service on or before the date mentioned you are liable to have your defence struck out.

YOL may obtain the copy of said Plaint from Court Room No. 37 of this court. Given the Seal of this Hon'ble Court, this 1st day of February, 2025 and 28th day of April, 2025.

Date: 30.04.2025
Place: Mumbai

Sd/- (R. K. Kulkarni)
Additional Registrar

सूचना येथे देण्यात येत आहे की आमच्या कल्याणचे आम्हाला निदेश दिले आहेत की मेसर्स साई इम्पीरियल, भारतीय भागीदारी कायदा १९३२ च्या सुरुतीपासून तीव्रसर समाविष्ट केलेली भारतीय फर्म, ज्याचेच भागीदार (1) गणेश भुवकर श्यामलकर आणि (II) अश्विन मलिक हे दोघे भागीदारी आहे, १२.१०.२०२२ च्या भागीदारीच्या करारानुसार (यापुढे विकास म्हणून संदर्भित) मेसर्स साई इम्पीरियल विकास कल असलेल्या उच्च जमिनीच्या हक्क, मालकी आणि हिस्सांसाठी चौथीसही करावी. सोसायटी/ट्रस्ट/कंपनी/एज्युकेशन/पारदर्शित फंडस कोणत्याही व्यक्तीला मूळ मालकीचे दस्तऐवज (येथे अनुसूची (1) मध्ये नमूद केलेल्यांपैकी) आढळतात किंवा ज्याचा सदर अधिकारित्व आणि/किंवा त्याच्या कोणत्याही भागावर भार, मारता, वाट, विक्री, असाइनमेंट, सामंजस्य करार, विकास अधिकार, भाडोदार, विक्री वचनवद्धता किंवा मागणी, देणग्यापेठाण, विभाजन, महागणवट, देवघाल, भाडोदार, अर्ही, कर्ज, आक्रांन रकम, मनाई, लिसेन्स किंवा इतर कोणत्याही जबाबी किंवा कोणत्याही न्यायालय, न्यायप्रक्रिया किंवा वैधानिक प्रक्रियेच्या किंवा मध्यस्थीद्वारे जारी केलेल्या कोणत्याही डिक्री, आदेश किंवा निवाड्यांमध्ये, प्रिस्क्रिप्शन किंवा प्री-प्यन्शन किंवा भाराचा अधिकार, कोणत्याही प्रकारे किंवा अन्यथा, या सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत अयोव्यवस्था/किंवा त्याच्या/तिच्या/त्याच्या वाटाघाटी किंवा द्यावची, जर असेल तर, सर्व अहवाल कायदेशीर आणि पुराव्यासह घातकी दिवे आढळत आहे, अन्वया या संदर्भात भविष्यातील व्यवहार/शुद्ध निर्मितीची माहिती देणे आवश्यक आहे. सदर जमिनीवर अशा दावाचा संदर्भ न घेता केले जाईल असे सर्व दावे, जर अस्तित्वात तर, आणि असे सर्व दावे आणि मागण्या सोडून दिले, समाप्त केलेले, सोडून दिलेले, सोडवलेले, पूर्णपणे माफ केलेले आणि आमच्या कल्याणवर लागू करण्यायोग्य/वाच्यताही नसलेले आणि/किंवा आमच्या कल्याणच्या मालकीच्या, हिस्सांमध्येच्या, हक्कांच्या, हक्कांच्या आणि/किंवा मालकाच्या मालकीच्या मालकीच्या अडथळ्यांच्या अडथळ्यांच्या रूपात मानले जातील आणि ते कोणत्याही पुढील संदर्भाविषयी स्पष्ट आणि विक्रीयोग्य मानले जातील.

मी वर उल्लेख केलेला अनुसूची: (वक्त्या भूमीचे वर्णन)

ठाणे तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथील नोंदविलेले तर्फे निचानंद येथील २,६०० चौसर मीटर क्षेत्रफळ असलेल्या सर्वे क्रमांक ५८ हिस्सा किंवा ८/अ (५८/८/अ) शी संबंधित जुने सर्वे क्रमांक ५८ हिस्सा क्रमांक ८/अ असलेल्या फ्रीहोल्ड आणि विरासतीची जमिनीच्या तुकड्या आणि पारिस्तरह मेसर्सच्या घटस्फोटी संबंधित न विकलेल्या युनिट्सची सर्व मालमत्ता. साई इम्पीरियल (डिक्लेरार) (न विकलेली युनिट्स) आणि एफिएट नोटीसी (मेसर्स नोटीसी क्रमांक P-११०००७३०३८) (डिक्लेरार/वेड प्रोजेक्ट) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण डेव्हलपर्स (एफएसआय) मिडियाग वरताना आणि भविष्यातील एफएसआय (एफएसआय) या जमिनीवर बांधण्यात येत आहे (अ) त्या जमिनीच्या जमीन मालकांना वाटप करण्यासाठी प्रथम वाटप, (ब) त्या प्रकल्पित विकास प्रयत्नांकडून विकलेले आणि/किंवा वाटप केलेले युनिट्स आणि (क) २१ मीटर डीपी रोडसाठी राखीव असलेले ११०.५० चौसर मीटर आणि गाईडसाठी राखीव असलेले ३३६.१२ चौसर मीटर जमीन क्षेत्र जे १७.०१.२०२४ च्या मंजू आराखडानुसार कल्याण डोंडिवली महानगरपालिकेला हस्तांतरित केले जाईल - यत्क वाट्टण.

साहित्येतील जमिन, न विकलेली युनिट्स आणि एफएसआय (कल्याण वाटप काळव्यानंतर) यांना यापुढे एकत्रितपणे उच्च सूक्ता म्हणून संबोधित जाईल.

अनुसूची - ए (वक्त्या भूमीचे वर्णन):
अ. तपशील क्र. मूळ विलीज डीड दिनांक १३.०१.२०२० रोजी नोंदणी क्रमांक केएएलए-४/१११/२०२० सह (1) अनंत लक्ष्मण पाटील, (II) मनुबाई दत्तात्रय पाटील आणि (III) मीना मोलानाबा जोशी यांनी (1) रचनाय दत्तात्रय पाटील, (II) विनयय दत्तात्रय पाटील आणि (III) गोपीचंद दत्तात्रय पाटील यांच्या नावे अंमलगत आणला. सदर जमिनीच्या संदर्भात.
ब. १२.०२.२०२१ रोजीचा मूळ विलीज डीड, ज्याचा नोंदणी क्रमांक KLN-२/३२४/२०२१ आहे, तो (1) राजगार बाबुराव पाटील आणि (II) मालती बाबुराव पाटील यांनी (1) रचनाय दत्तात्रय पाटील, (II) विनयय दत्तात्रय पाटील आणि (III) गोपीचंद दत्तात्रय पाटील यांच्या नावे सदर जमिनीच्या संदर्भात केले आहे.
ग. १२.०२.२०२१ रोजीचा मूळ विलीज डीड, ज्याचा नोंदणी क्रमांक KLN-२/३२४/२०२१ आहे, तो (1) राजगार बाबुराव पाटील आणि (II) मालती बाबुराव पाटील यांनी (1) रचनाय दत्तात्रय पाटील, (II) विनयय दत्तात्रय पाटील आणि (III) गोपीचंद दत्तात्रय पाटील यांच्या नावे सदर जमिनीच्या संदर्भात केले आहे.

CENTERAC TECHNOLOGIES LIMITED
Registered Office : 307, Regent Chambers, Nariman Point, Mumbai, Maharashtra, 400021
Email : info@centerac.com Website : www.centerac.com
CIN: L17231MH1993PL071975

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025
(Rs. in Lakhs, unless otherwise stated)(except per equity share data)

| Particulars | Quarter Ended | | | Year Ended | | |
|--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|------------------|---------------------|------------------|------------------|------------------|--|
| | 31st March, 2025 | 31st December, 2024 | 31st March, 2024 | 31st March, 2025 | 31st March, 2024 | |
| | (Audited) | (Unaudited) | (Audited) | (Audited) | (Audited) | |
| 1 Total Income from Operations (Net) | 21.54 | 22.13 | 23.00 | 87.97 | 68.84 | |
| 2 Net profit / (loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) | (23.29) | (8.13) | 12.78 | 3.87 | 16.85 | |
| 3 Net profit / (loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items) | (23.29) | (8.13) | 12.78 | 3.87 | 16.85 | |
| 4 Net profit / (loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items) | (23.29) | (8.13) | 13.04 | 3.87 | 17.11 | |
| 5 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax) | (23.29) | (8.13) | 13.04 | 3.87 | 17.11 | |
| 6 Equity Share Capital | 110.35 | 110.35 | 110.35 | 110.35 | 110.35 | |
| 7 Other Equity | | | | | | |
| 8 Earning Per Share (Face Value of Rs. 1/- each) | (0.21) | (0.07) | 0.12 | 0.04 | 0.16 | |
| 9 Basic (in Rs.) | (0.21) | (0.07) | 0.12 | 0.04 | 0.16 | |
| 10 Diluted (in Rs.) | (0.21) | (0.07) | 0.12 | 0.04 | 0.16 | |

Notes :
1 a. The above audited results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by board of directors in their meetings held on May 30, 2025.
b. These results have been prepared in accordance with Indian Accounting Standards as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and the Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016.
c. The Act as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been completed by the auditors of the Company and they have expressed a modified conclusion.
2 The full format of the year ended Financial Results is available on the websites of the stock exchanges i.e., www.bseindia.com and Company's www.centerac.com

For and on behalf of Board of Directors
CENTERAC TECHNOLOGIES LIMITED
Sd/-
SABEEN MOHAMED IQBAL
WTD and CFO

Place: Mumbai
Date: May 30, 2025

रोज वाचा 'मुंबई लक्षदीप'

नु ओम शांती निवास को. ऑप. हौ. सोसायटी लि.
नोंदणी क्र. २५५ एम.ए.एम.आर.डी.ए./एच.एच.ए.जी. (टी.सी.)/
३१४ सन २०२०-२१
इमारत क्र. २७ ए/बी.एम.एम.आर.डी.ए./नविन वसाहत, आर.एन.ए.
पार्क समोर, वाशीनाका, आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई - ४०००७४.

नोटीस
या नोटीसीद्वारे तमाम लोकांना कळविण्यात येते की, वरील संस्थेतील न्यु ओम शांती निवास को. ऑप. हौ. सोसायटी लि., इमारत क्र.२७ ए/बी.एम.एम.आर.डी.ए./नविन वसाहत, आर.एन.ए. पार्क समोर, वाशीनाका, आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई - ४०००७४. असून या संस्थेत खालील दिलेल्या विवण व माहितीप्रमाणे वरील संस्थेत सभासदांच्या नावे सदनिका असून त्यांच्या मृत्युपत्राचा त्यांच्या खालील वारसांनी त्यांचे नावे सदनिका हस्तांतरित करणे व संस्थेचे सभासद करून घेण्याकरीता संस्थेकडे लेखी अर्ज केला आहे. संस्थेच्या मरत सभासदांचे महाराष्ट्र सहकारी संस्थेचा कायदा १९६० नियम १९६६ व उपविधित्वील तत्तुदीनुसार संस्थेकडे वास नोंद केलेली नाही अर्ज केलेल्या खालील वारसदांवर/व्यक्तिगत इतर कोणीही मूळ मरत सभासदांचे वारसदार असल्यास किंवा अलील वारसदांवाबत इतर कोणीही मूळ मरत सभासदांचे वारसदार असल्यास किंवा वारसदांवाबत इतर कायदेशीर सहवासदांवांची काही हरकत असल्यास अशा वारसदांवांनी तसेच सदर सदनिकेवर कोणत्याही प्रकारचा बँक, वित्त संस्था किंवा संस्थांनी सदर जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसांच्या आत वरील संस्थेचे सचिव यांच्याशी पूर्व सूचना व वेळ भेडन प्रत्यक्ष कायदेशीर मूळ कागदपत्र व पुराव्यासह कार्यालयीन वेळेत वेळेत संपर्क साधावा. विहीन मुदतीत कोणीही कोणत्याही प्रकारचे आक्षेप न आल्यास संस्थेकडे वारसदार म्हणून अर्ज केलेले अर्जांवर त्या मरत सभासदांच्या सदनिकांचे कायदेशीर वारसदार आहेत असे समजून संस्था अशा अर्जांवर व्यक्तीच्या नावे त्या मरत सभासदांचे नाव व संस्थेतील सदनिका हस्तांतरित करेल व कायदेशीर कारवाईकरिता संबंधित प्रशासकीय कार्यालयाकडे शिफारस करेल. त्यानंतर कोणतेही कोणत्याही प्रकारचे अर्ज कार्यकारी मंडळ विचार घेणार नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची कायदेशीर नुकसान भरपाई सभासदांची जबाबदारी कार्यकारी मंडळाची असणार नाही.

मरत सभासद सदनिकाधारक व त्यांची अर्जांवर वारसांची सुची

| अ. क्र. | मरत सभासदांचे नाव | अर्जादाराचे नाव | नाते |
|---------|-------------------|-------------------|-------|
| १. | धनाजी उ. कळसकर | सुमेध धनाजी कळसकर | मुलगा |

नु ओम शांती निवास को. ऑप. हौ. सोसायटी लि.
यांच्याकरिता आणि नवते
सह/- सचिव
सह/- खनिनदार

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI (SPECIAL BENCH)
R. A. E. SUNDI NO. 70 OF 2024
1. Smt. Fotodevi Umashankar Yadav, Aged about 56 years, Occ.: Housewife, Adult, Mumbai Inhabitant, residing at Room No. 003/8, Green Village Complex, Masachapada Road, Kashi Mira Road, (Plaintiff), Dist: Thane -401 107, Through Power of Attorney held by Mr. Chintan Umashankar Yadav ... (Respondent) Versus
1. Mr. Shivshankar Singh, (Full name not known) Age & Occupation: Not Known, 2. Mr. Dinesh T. Jaiswal, (Full name not known) Age & Occupation: Not Known, Adult, both Mumbai Inhabitant, residing at B-1602, Maple Heights, Shivaji Nagar, Kurar Village, Malad (East), Mumbai-400 097. 3. Mr. Mukesh Singh, (Full name not known) Age & Occupation: Not Known, Adult, Mumbai Inhabitant, Occupying at Shop No. 3, Ramapati Shivdular Yadav Chawl, Adarsh Nagar, Kurar Village, Malad (East), Mumbai-400 097. ...Defendants To.
The Defendant No. 1 above named. Whereas the Plaintiffs above named has instituted the suit against the Defendants, praying therein that the defendants be ordered and decreed to quit, vacate and hand-over the vacant and peaceful possession of the suit premises i.e. Shop no. 3, admeasuring 10'x 15' situated on the land bearing Survey No. 23 (pt), CTS No. 355 (pt), Hissa No. 1 of Village: Kurar, Taluka: Borivli, M.S.D lying and being in the area known as Ramapati Shivdular Yadav Chawl, Kurar Village, Adarsh Nagar, Malad (East), Mumbai - 400 097 and the same is bounded On the East side: Shop No. 2 tenant of the plaintiff. On the north side : Sanabana Chawl. On the West side: Shop No. 4 tenant of the plaintiff and On the South Side : 20 Feet Road to the plaintiffs and for such other and further reliefs.

You are hereby summoned to appear before the Hon'ble Judge Presiding in Court Room No. 37, 7th Floor, Court of Small Causes, Anant Kanekar Marg, Bhaskar Building, Bandra (East), Mumbai - 400 051 in person or by a Pleader duly instructed and able to answer all material questions relating to suit or who shall be accompanied by some person able to answer all such questions on 30th June, 2025 at 11.00 A. M. in the Morning, to answer the claim; and as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit, you must be prepared to produce on that day all the witnesses upon whose Evidence and all the documents upon which you intend to rely in support of your defence. Take notice that, in default of your appearance of the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence and also take notice that in default of your filing an address for service on or before the date mentioned you are liable to have your defence struck out.

YOL may obtain the copy of said Plaint from Court Room No. 37 of this court. Given the Seal of this Hon'ble Court, this 1st day of February, 2025 and 28th day of April, 2025.

Date: 30.04.2025
Place: Mumbai

Sd/- (R. K. Kulkarni)
Additional Registrar

सर्वजनिक सूचना
सूचना येथे देण्यात येत आहे की आमच्या कल्याणचे आम्हाला निदेश दिले आहेत की मेसर्स साई इम्पीरियल, भारतीय भागीदारी कायदा १९३२ च्या सुरुतीपासून तीव्रसर समाविष्ट केलेली भारतीय फर्म, ज्याचेच भागीदार (1) गणेश भुवकर श्यामलकर आणि (II) अश्विन मलिक हे दोघे भागीदारी आहे, १२.१०.२०२२ च्या भागीदारीच्या करारानुसार (यापुढे विकास म्हणून संदर्भित) मेसर्स साई इम्पीरियल विकास कल असलेल्या उच्च जमिनीच्या हक्क, मालकी आणि हिस्सांसाठी चौथीसही करावी. सोसायटी/ट्रस्ट/कंपनी/एज्युकेशन/पारदर्शित फंडस कोणत्याही व्यक्तीला मूळ मालकीचे दस्तऐवज (येथे अनुसूची (1) मध्ये नमूद केलेल्यांपैकी) आढळतात किंवा ज्याचा सदर अधिकारित्व आणि/किंवा त्याच्या कोणत्याही भागावर भार, मारता, वाट, विक्री, असाइनमेंट, सामंजस्य करार, विकास अधिकार, भाडोदार, विक्री वचनवद्धता किंवा मागणी, देणग्यापेठाण, विभाजन, महागणवट, देवघाल, भाडोदार, अर्ही, कर्ज, आक्रांन रकम, मनाई, लिसेन्स किंवा इतर कोणत्याही जबाबी किंवा कोणत्याही न्यायालय, न्यायप्रक्रिया किंवा वैधानिक प्रक्रियेच्या किंवा मध्यस्थीद्वारे जारी केलेल्या कोणत्याही डिक्री, आदेश किंवा निवाड्यांमध्ये, प्रिस्क्रिप्शन किंवा प्री-प्यन्शन किंवा भाराचा अधिकार, कोणत्याही प्रकारे किंवा अन्यथा, या सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत अयोव्यवस्था/किंवा त्याच्या/तिच्या/त्याच्या वाटाघाटी किंवा द्यावची, जर असेल तर, सर्व अहवाल कायदेशीर आणि पुराव्यासह घातकी दिवे आढळत आहे, अन्वया या संदर्भात भविष्यातील व्यवहार/शुद्ध निर्मितीची माहिती देणे आवश्यक आहे. सदर जमिनीवर अशा दावाचा संदर्भ न घेता केले जाईल असे सर्व दावे, जर अस्तित्वात तर, आणि असे सर्व दावे आणि मागण्या सोडून दिले, समाप्त केलेले, सोडून दिलेले, सोडवलेले, पूर्णपणे माफ केलेले आणि आमच्या कल्याणवर लागू करण्यायोग्य/वाच्यताही नसलेले आणि/किंवा आमच्या कल्याणच्या मालकीच्या, हिस्सांमध्येच्या, हक्कांच्या, हक्कांच्या आणि/किंवा मालकाच्या मालकीच्या अडथळ्यांच्या अडथळ्यांच्या रूपात मानले जातील आणि ते कोणत्याही पुढील संदर्भाविषयी स्पष्ट आणि विक्रीयोग्य मानले जातील.

मी वर उल्लेख केलेला अनुसूची: (वक्त्या भूमीचे वर्णन)

ठाणे तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथील नोंदविलेले तर्फे निचानंद येथील २,६०० चौसर मीटर क्षेत्रफळ असलेल्या सर्वे क्रमांक ५८ हिस्सा किंवा ८/अ (५८/८/अ) शी संबंधित जुने सर्वे क्रमांक ५८ हिस्सा क्रमांक ८/अ असलेल्या फ्रीहोल्ड आणि विरासतीची जमिनीच्या तुकड्या आणि पारिस्तरह मेसर्सच्या घटस्फोटी संबंधित न विकलेल्या युनिट्सची सर्व मालमत्ता. साई इम्पीरियल (डिक्लेरार) (न विकलेली युनिट्स) आणि एफिएट नोटीसी (मेसर्स नोटीसी क्रमांक P-११०००७३०३८) (डिक्लेरार/वेड प्रोजेक्ट) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण डेव्हलपर्स (एफएसआय) मिडियाग वरताना आणि भविष्यातील एफएसआय (एफएसआय) या जमिनीवर बांधण्यात येत आहे (अ) त्या जमिनीच्या जमीन मालकांना वाटप करण्यासाठी प्रथम वाटप, (ब) त्या प्रकल्पित विकास प्रयत्नांकडून विकलेले आणि/किंवा वाटप केलेले युनिट्स आणि (क) २१ मीटर डीपी रोडसाठी राखीव असलेले ११०.५० चौसर मीटर आणि गाईडसाठी राखीव असलेले ३३६.१२ चौसर मीटर जमीन क्षेत्र जे १७.०१.२०२४ च्या मंजू आराखडानुसार कल्याण डोंडिवली महानगरपालिकेला हस्तांतरित केले जाईल - यत्क वाट्टण.

साहित्येतील जमिन, न विकलेली युनिट्स आणि एफएसआय (कल्याण वाटप काळव्यानंतर) यांना यापुढे एकत्रितपणे उच्च सूक्ता म्हणून संबोधित जाईल.

अनुसूची - ए (वक्त्या भूमीचे वर्णन):
अ. तपशील क्र. मूळ विलीज डीड दिनांक १३.०१.२०२० रोजी नोंदणी क्रमांक केएएलए-४/१११/२०२० सह (1) अनंत लक्ष्मण पाटील, (II) मनुबाई दत्तात्रय पाटील आणि (III) मीना मोलानाबा जोशी यांनी (1) रचनाय दत्तात्रय पाटील, (II) विनयय दत्तात्रय पाटील आणि (III) गोपीचंद दत्तात्रय पाटील यांच्या नावे अंमलगत आणला. सदर जमिनीच्या संदर्भात.
ब. १२.०२.२०२१ रोजीचा मूळ विलीज डीड, ज्याचा नोंदणी क्रमांक KLN-२/३२४/२०२१ आहे, तो (1) राजगार बाबुराव पाटील आणि (II) मालती बाबुराव पाटील यांनी (1) रचनाय दत्तात्रय पाटील, (II) विनयय दत्तात्रय पाटील आणि (III) गोपी